

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक ०२ ऑगस्ट, २०१६ / श्रावण ११, १९३८ (शके)

(१) मुख्यमंत्री	}	यांचे प्रभारी विभाग
(२) गृहनिर्माण मंत्री		
(३) खनिकर्म मंत्री		
(४) राजशिष्टाचार मंत्री		
(५) पर्यटन मंत्री		
(६) कामगार, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री		

प्रश्नांची एकूण संख्या - ५२

ठाणे (पश्चिम) कोलबाड येथील सृष्टी सहकारी
गृहनिर्माण संस्थेतील वाहन पार्किंगबाबत

(१) * ५९३०२ श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे (पश्चिम) कोलबाड येथील सृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील वाहन पार्किंगबाबत झालेल्या वादाप्रकरणी राबोडी पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथील पोलीस अधिका-यांनी कायद्याचा गैरवापर करून सोसायटीचे पदाधिकारी यांच्यावर चुकीच्या पध्दतीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबत व पोलीसांनी सोसायटीत अतिक्रमण करून दिलेल्या नाहक त्रासाबाबत मा. मुख्यमंत्री, मा. गृह राज्यमंत्री, मा. अतिरीक्त मुख्य सचिव, गृहविभाग व पोलीस आयुक्त ठाणे यांच्याकडे माहे जानेवारी, २०१६ फेब्रुवारी, २०१६ व मार्च २०१६ मध्ये वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर तक्रारीचे स्वरूप काय आहे व त्याअनुषंगाने पोलीसांनी केलेल्या चुकीच्या कारवाईबाबत संबंधित पोलीसांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच सोसायटीचे पदाधिकारी व रहिवाशांवर झालेला अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे व

(२) बाबत सृष्टी को. ऑ. हौ. सो. लि., ठाणे यांचे सोसायटीमधील रहिवाशीने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने राबोडी पो. स्टे. गु. र. क्र. २/२०१६ भा.दं.वि. कलम ४४७, ३४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्याचे मुळ कागदपत्रात सदरचा अर्ज समाविष्ट करण्यात आलेला आहे.

सदर सोसायटी मधील रहिवासी श्रीमती रेणुका श्रीनिवास बालने आणि श्री. श्रीनिवास किस्टया बालने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राबोडी पोलीस ठाणे येथे अनुक्रमे गु.र.क्र. २/१६, भा.दं.वि. कलम ४४७, ३४ प्रमाणे व गु. र.क्र. ९६/१६, भा. दं. वि. कलम ३७९, ५११ प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. याबाबत राबोडी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचा गैरवापर करून सोसायटीचे पदाधिकारी यांच्यावर चुकीच्या पध्दतीने गुन्हा दाखल केलेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबईत सिडकोच्या मालकीचे भूखंडाची बनावट
कागदपत्रे तयार करून इमारती उभारल्याबाबत**

(२) * ५८६८० श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील सिडकोच्या मालकीचे ऐरोली सेक्टर-९ ई व कोपर खैरणे सेक्टर-९९ या दोन भूखंडांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर इमारती उभारून त्यातील सदनिका लाखो रुपयांना विकण्यात आल्याची बाब माहे जून, २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) कोपरखैरणे नोड मध्ये सेक्टर-९९ अस्तित्वात नाही. तथापि, कोपरखैरणे येथील सेक्टर ११ व ऐरोली सेक्टर ९ ई येथील भूखंडाच्या वाटपाबाबत महामंडळाचे बनावट दस्ताऐवज तसेच, त्रिपक्षीय करारनाम्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार करून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम परवाना घेण्यात आल्याचे दिसून आल्याने सर्व संबंधितांविरुद्ध सी.बी.डी. पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सदर प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निदेश दि.२६.७.२०१६ च्या पत्रानुसार सिडको महामंडळाला देण्यात आले आहेत.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

अंधेरी, मुंबई येथील अमन, आकाश, आशियाना-ए व आशियाना-बी या एस.आर.ए. प्रकल्पाच्या विकासकाने सभासदांची केलेली फसवणूक

- (३) * ६४१८८ श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
 (१) मुंबई उपनगरातील अंधेरी येथील अमन, आकाश, आशियाना-ए, आशियाना-बी या एस.आर.ए. प्रकल्पाची दर्शन डेव्हलपर्स या विकासकाने सन २००० मध्ये सुरुवात करून अद्याप एकाही बिल्डींगचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, दर्शन डेव्हलपर्स या विकासकाने सदरची योजना सहाना डेव्हलपर्स या विकासकाला सोसायटीच्या सभासदांची परवानगी न घेता परस्पर विकली आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, या ठिकाणी एस.आर.ए. मध्ये विकास करताना, सदर संस्थेची जमिन कन्व्हेयन्सने झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांनी नोंद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत वर्ग करण्यात आल्याची नोंद नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी तेथील रहिवाश्यांनी संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांकडे व तहसिलदार, अंधेरी, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, चौकशीनुसार संबंधित अधिकारी व विकासकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१) हे खरे नाही.

अंधेरी येथील अमन आकाश आशियाना या संस्थेसाठी विकासक मेसर्स दर्शन डेव्हलपर्स प्रा.लि. यांना दि.३१/५/२००६ रोजी आशयपत्र देण्यात आले आहे. तथापि, सदरहू परिसरातील मिलनसार, जुहू लेन मिलाप व अंधेरी युनायटेड या तीन सहकारी गृहनिर्माण संस्था व अमन आकाश आशियाना अशा एकूण ४ योजनांचा एकत्रिकरण व सामिलीकरणाचा प्रस्ताव मेसर्स दर्शन डेव्हलपर्स प्रा.लि. यांनी दाखल केला होता. त्यास मान्यता देण्यात येऊन दि. २९/१०/२०११ रोजी आशयपत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये १८२० निवासी, २०३ अनिवासी, १६ निवासी/अनिवासी, ६ अस्तित्वातील सुविधा व १ धार्मिक स्थळ अशा एकूण २०४६ सदनिका १३ पुनर्वसन इमारतीत प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६ इमारतींमधील ५३९ सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यात पात्र झोपडीधारक रहात आहेत. २ इमारतींमधील २४३ सदनिकांसाठी आराखडे मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ५ इमारतींमध्ये १२६४ सदनिकांची तरतुद करण्यात आली आहे.

(२) हे खरे नाही.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अभिलेखात दर्शन डेव्हलपर्स यांची विकासक म्हणून नोंद आहे.

(३) अमन आकाश आशियाना या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत समाविष्ट असलेली जमिन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे. यास्तव पुनर्वसन इमारतींचे काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व पु.) अधिनियम १९७१ मधील तरतुदीनुसार सदरची जमिन संबंधित संस्थांना दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे.

- (४) मौजे अंधेरी गिल्बर्ट हिल येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत प्राप्त तक्रारी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दि. २६/११/२०१५ रोजीच्या पत्रान्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठविल्या आहेत असा त्यांचा अहवाल आहे. तथापि, सदरहू तक्रारी मधील विषय अमन आकाश आशियाना या संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेशी संबंधित नसल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कळविले आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**रोहे तालुक्यातील (जि. रायगड) कुंडलिका नदीत माती
टाकून पात्र बुजविण्यात येत असल्याबाबत**

- (४) * ६०१४४ श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) रोहे तालुक्यातील (जि.रायगड) कुंडलिका नदीच्या पात्रात रोहे शहरातील नाले सफाईची घाण आणि माती टाकून जाणीवपूर्वक नदीचे पात्र बुजविण्याचा प्रयत्न काही बिल्डर लॉबीकडून सुरु असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त जागा ताब्यात घेण्याच्या हेतूने बिल्डर लॉबी रोहे अष्टमीला जोडणा-या पुलाच्या रोह्याच्या बाजूने तयार झालेल्या सर्विस रोडचा फायदा घेऊन या ठिकाणी गाळ टाकत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच कुंडलिका नदीचे संवर्धन करण्याबाबत केंद्र शासनाकडे रुपये ३७ कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, केंद्र शासनाकडील उक्त प्रलंबित प्रस्तावाबाबत राज्य शासनाने पाठपुरावा केला आहे काय, असल्यास, त्याची सद्यस्थिती काय आहे,
- (५) तसेच प्रश्न भाग (१) प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२)

- कुंडलिका नदीच्या पात्रात रोहा शहरातील नालेसफाईची घाण आणि माती टाकून जाणीवपूर्वक नदीचे पात्र गायब करण्याचा प्रयत्न सुरु नाही, असे जिल्हाधिकारी, रायगड यांनी कळविले आहे.
- मुख्याधिकारी, रोहा नगरपरिषद यांनी कळविल्याप्रमाणे नगरपरिषदेने केलेल्या नालेसफाईची घाण ही शहरापासून २ कि.मी. अंतरावर असणाऱ्या अष्टमी येथील डंपींग ग्राऊंड येथे टाकण्यात येते.

(३) व (४) नदीसंवर्धन योजना ही केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येते. तथापि, रोहा नगरपरिषदेने कुंडलिका नदीघाट सुशोभिकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर केला असून या प्रस्तावाची छाननी करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**परेल, शिवडी (मुंबई) येथे ओमेगा इन्वेस्टमेंट या कंपनीने
अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरु केल्याबाबत**

(५) * ६३७८२ डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील परेल, शिवडी विभागातील भुकर क्र. १८३ व १८५ याठिकाणी ओमेगा इन्वेस्टमेंट या कंपनीने बोगस कागदपत्रांच्या आधारे अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम सुरु केले असल्याची तक्रार लोकप्रतिनिधी यांनी मा. मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक २१ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कंपनीने झोपडपट्टीधारक तसेच मुंबई महापालिका यांची बनावट कागदपत्रे तसेच मा. उच्च न्यायालयाचे बनावट निकालपत्र दाखवून फसवणूक केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कंपनीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१), (२) व (३) मा.लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना सादर केलेले दि. २१ जानेवारी, २०१६ रोजीचे निवेदन या विभागाकडे प्राप्त झालेले नाही.

तथापि मा. लोकप्रतिनिधी यांनी प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांना दिलेल्या दि. २/२/२०१६ व १७/२/२०१६ रोजीच्या निवेदनाच्या प्रती नगर विकास विभागाकडून या विभागास नुकत्याच प्राप्त झाल्या आहेत. सदरची निवेदने योग्य त्या कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांचेकडे पाठविण्यात आली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मालाड (पूर्व), मुंबई येथील ओमकार रिअॅल्टर्सतर्फे राबविण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झालेला गैरव्यवहार

(६) * ६३३१६ श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालाड (पूर्व), मुंबई येथील दहा एकर भूखंडावर ओमकार रिअॅल्टर्सतर्फे राबविण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत गैरव्यवहार झाला असून शासनाची ४०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विकासकाने जानभोयनगर गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांशी व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून सदर भूखंडावरील काही भाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत येत नसतानाही बनावट पात्रता दाखवून व तेथील स्मशानभूमीचा भूखंड एकूण ६० हजार चौरस फूट असतानाही तो फक्त ५ हजार चौरस फूट दाखवून एकूण ८ लक्ष चौरस फूट इतके चटईक्षेत्र मिळवून शासनाच्या करोडो रुपयांचे नुकसान केले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ओमकार रियल्टर्सने राबविलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत काही स्थानिक रहिवाशांनासुद्धा सदनिका देण्यापासून वंचित करण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांनी माहे मे-जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान इमारतीबाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार ओमकार रियल्टर्स व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१) हे खरे नाही.

(२) मौजे मालाड (पूर्व) येथील न.भू.क्र. ८११ अ/७(भाग), ८१२,८१३,८१४ए/१ ते ४, ८२१,८२४,८२५ व ८४४ या मिळकतीवर जानूभोयनगर व इतर ५ सहकारी गृहनिर्माण संस्थांची झोपडपट्टी पुनर्वसन योजना मे.ओमकार रिअल्टर्स आणि डेव्हलपर्स प्रा.लि. यांचेमार्फत राबविण्यात येत असून या योजनेचे एकूण क्षेत्रफळ ५६३३४.७४ चौ.मी. आहे. यामधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या ५९८७.६० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर स्मशानभूमीचे आरक्षण आहे. त्यास अनुसरून बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम ३३(१०) परिशिष्ट-IV मधील उपकलम ७.५ च्या तरतुदीनुसार आरक्षणाच्या २५% म्हणजेच १४९६.९७ चौ.मी. इतके बांधीव क्षेत्रफळ स्मशानभूमीसाठी प्रस्तावित आहे.

(३) सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पहिल्या माळयावरील झोपडीधारकांना अपात्र ठरविणे, त्यांना घरे व भाड्याची रक्कम न मिळणे व विकासकाने घरे देण्याचे आश्वासन न पाळल्याने दि. २३/५/२०१६ पासून संबंधितांनी धरणे आंदोलन /साखळी उपोषण सुरु केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कुरार पोलिस स्टेशन मालाड (पूर्व) यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास कळविले आहे.

(४) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व पु.) अधिनियम, १९७१ मधील प्रचलित तरतुदीनुसार व त्याखाली वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार झोपडीधारक पुनर्वसनास अपात्र ठरतात. यास्तव आंदोलनकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संबंधित पोलिस स्टेशन यांना दि. २७ जून, २०१६ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**धर्माबाद (जि. नांदेड) येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे
काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

(७) * ६२५३४ श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धर्माबाद (जि. नांदेड) नगरपरिषदेच्यावतीने सुजल व निर्मल अभियानांतर्गत कोटयावधी रुपये खर्चून केलेले जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे येथील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कामाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सुजल निर्मल अभियान अंतर्गत धर्माबाद नगरपरिषदेच्या पाणी पुरवठ्यातील भांडवली कामे करण्यात आली आहे. त्याअंतर्गत जलशुध्दीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात आली असून माहे एप्रिल, २०१६ पासून जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.

यासंदर्भात नगरपरिषदेकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसली तरी, वितरीत करण्यात आलेल्या निधीमधून गुणवत्ता पूर्ण कामे कार्यान्वीत होतील, या प्रणालीनुसार सदर कामाची त्रयस्थ तांत्रिक तपासणी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नांदेड यांच्याकडून करण्यात येत आहे.

धर्माबाद येथील नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा या दृष्टीने योग्य प्रकारे ब्लिचिंग पावडर व तुरटीचा वापर करून शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

(२) सदर कामाची त्रयस्थ तांत्रिक तपासणी अधीक्षक, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नांदेड यांच्याकडून करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नंदूरबार जिल्हयातील आदिवासी विकास विभागाच्या अधिका-यांनी जमीन
खरेदीत शासनाची फसवणूक केल्याबाबत**

(८) * ५४४७५ श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नंदूरबार जिल्हयातील आदिवासी विकास विभागाच्या तत्कालिन अधिका-यांनी जमिन मालकांशी संगनमत करून ८४ लाख रुपये किंमत असलेली जमिन १ कोटी २० लाख रुपयांना खरेदी करून शासनाची ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दिनांक २१ एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी साक्री पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३०५०/२०१६ ला.प्र.वि. कायदा सन १९८८ चे कलम १३(१)(क) सह १३(२) व भा.दं.वि.कलम ४२०, १०९, १२०, (ब), ३४ प्रमाणे दि.२१/०४/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात तत्कालीन ६ अधिकारी व २ जमीन मालक यांनी आपआपसात संगनमत करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून आदिवासी मुला/मुलींचे वस्तीगृहासाठी खरेदी केलेली जमीन असुविधा युक्त असुनही सदर जमीन सुविधायुक्त असल्याचे भासवून जमीनीचा सन २००८ चा शासकीय बाजार मुल्यदर ८४,००,०००/- रुपये असतांना, सदर जमीन सन २००८ चे बाजारमुल्य दरानुसार २०१० मध्ये १,२०,००,०००/- रुपयास नोंदणीकृत खरेदीद्वारे आदिवासी विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी जमीन मालकांकडून खरेदी करून शासनाची ३६,००,०००/- रुपयाचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यात एकूण ८ आरोपी असून त्यापैकी ३ आरोपींना मा. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडीतील (जि.ठाणे) वाराळादेवीनगर (कामतघर) येथे तीन

तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याबाबत

(९) * ५५३१० श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडीतील (जि.ठाणे) वाराळादेवी नगर (कामतघर) येथे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समर्थकांनी तीन तरुणांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमी श्री. विकी ढेपे या तरुणाचा जे. जे. रुग्णालयात दिनांक १५ मे, २०१६ रोजी वा त्या दरम्यान मृत्यू झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मुलाचा सहभाग असल्याने या प्रकरणी भिवंडीतील नागरिकांनी दिनांक १६ मे, २०१६ रोजी बंद पाळला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आरोपींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) भिवंडी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वऱ्हाळादेवीनगर येथील तरुण व गौरीपाडा येथील तरुणांमध्ये पूर्वीच्या भांडणाच्या वादावरून सदरची घटना घडलेली आहे. सदर घटनेत ३ तरुण जखमी झालेले आहेत. त्यापैकी एकाचा सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

(२) वरील घटनेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या चुलत भावाचा सहभाग असून भिवंडीतील नागरिकांनी बंद पाळला नव्हता. तथापि, याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला होता.

(३) सदरहू प्रकरणी गु.र.क्र. १२६/२०१६ भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ४५२ सह अनुसूचित जाती जमाती अत्या. प्रति. का. कलम ३(१) (१०) व ३ (२)(५) अन्वये गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आलेली असून सदर गुन्हा तपासाधिन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर शहरातील नेटस्केप मरिन अकादमीच्या संस्थाचालकांनी नोकरी
देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याबाबत**

(१०) * १४०८० डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील नेटस्केप मरिन अकादमीच्या संस्था चालक सुमंतसिंग चौधरी यांनी मुंबई, कोलकत्ता येथील मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन फसवणुक केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २०१४-१५ या काळात शेकडो विद्यार्थ्यांनी सदर संस्थेतून शिक्षण घेतले असून अद्याप एका ही विद्यार्थ्याला नोकरी मिळाली नसल्याने प्रतापनगर, पोलीस ठाणे, नागपूर येथे सुमंतसिंग चौधरी यांचा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यानुसार दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून चौकशीत नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन प्रतापनगर येथे आरोपीतांविरुद्ध अपराध क्रमांक ११७/२०१६ कलम ४२०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील एकूण ६ आरोपींपैकी ४ आरोपीतांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून उर्वरित २ आरोपीतांना अटक करण्याकामी कसोशीने शोध सुरू आहे. गुन्हा तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चंद्रपूर महानगरपालिकेने पाणी पुरवठा बंद असतानाही खाजगी
पाणी वितरण कंपनीला रु. ८० लक्ष अदा केल्याबाबत**

(११) * ६३६५० श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर शहरातील अनेक भागात दिनांक २२ मे, २०१६ पासून सतत पाणी पुरवठा बंद असतानाही खाजगी पाणी वितरण करणाऱ्या कंपनीला चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने तब्बल रु. ८० लक्ष दिल्याचे माहे मे, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, सदर कंत्राटदाराबाबत अनेक तक्रारी असतांना व उन्हाळ्यात पाणी वितरण व्यवस्था खंडीत करणाऱ्या सदर कंत्राटदाराला इतकी मोठी रक्कम देण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, सदर कंत्राटदाराला नियमबाह्यपणे रक्कम देणाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३), (४) व (५) प्रस्तुत प्रकरणात पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे काम पाहणा-या कंपनीस प्रत्यक्षात वसुलीपेक्षा रु.५३,२४,१३४/- इतकी अधिकची रक्कम महानगरपालिकेने अदा केल्याचे आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांनी सादर केल्यावरून, प्रस्तुत प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून, आवश्यकत्या अभिप्रायासह चार आठवड्यात अहवाल सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.

दादर (पुर्व), मुंबई येथील आंबेडकर भवन पाडण्यात आल्याबाबत

(१२) * ६४०२४ श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दादर (पुर्व), मुंबई येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित मुक्ती लढ्याचे केंद्र असलेले ऐतिहासिक डॉ.आंबेडकर भवन दिनांक २४ जून, २०१६ रोजी मध्यरात्री भाडोत्री गुंडांच्या मदतीने पाडण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वास्तुमधील बाबासाहेबांच्या स्मृती ठेवा असलेले साहित्य, छपाईसाठी असलेला छापखाना तसेच इतर वस्तु नष्ट करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी राज्यभरातील दलित बांधवांच्या भावना तीव्र झाल्या असून या समाज कंटकांविरुधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दादर (पूर्व), मुंबई येथील आंबेडकर भवन इमारतीचे बांधकाम दि. २५.०६.२०१६ पासून द पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट यांनी महानगरपालिकेला कोणतीही सूचना न देता निष्कासित करण्यास सुरुवात केली असल्याचे निदर्शनास आले होते.

(२) सदर घटनेबाबत नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, प्रिंटींग प्रेसवर तसेच रिपब्लिकन सेना कार्यालयावर घातक शस्त्रासहित हल्ला करून तेथील अंदाजे रु. १० लाख इतक्या रकमेच्या सामानाची चोरी केल्याची तसेच तेथील मालमत्तेचे तोडकाम करून नुकसान केले म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

(३) हे खरे आहे.

(४) व (५) सदर प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, भोईवाडा पोलीस स्टेशनतर्फे गु.र.क्र. २०७/२०१६ व २०८/२०१६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सुरु आहे.

तसेच, सदर प्रकरणी शासनामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे :-

- महाराष्ट्र शासनातर्फे बुध्दभूषण प्रिंटींग प्रेस ही पुरातन वास्तू म्हणून घोषित करण्यात येईल.
- राज्य शासन बुध्दभूषण प्रिंटींग प्रेसची पुनर्बांधणी करण्यास कटिबध्द आहे. तसेच, आंबेडकर कुटुंबियांची सहमती असल्यास, ट्रस्टऐवजी राज्य शासनातर्फे आंबेडकर भवनाची उभारणी करण्यात येईल.
- आंदोलनकर्त्यांसोबत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात येईल.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या निष्कासन नोटीसच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल.

- गृह विभाग तसेच पोलीसांना या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
- श्री. रत्नाकर गायकवाड, मुख्य माहिती आयुक्त यांच्या या प्रकरणातील भूमिकेविषयी चौकशी करून मा. राज्यपाल महोदयांना यासंदर्भात लवकरात लवकर सादर करण्यात येईल.

**रत्नागिरी येथील रिमांड होम (बालनिरीक्षणगृह) मधील
५ मुलांचे अपहरण झाल्याबाबत**

(१३) * ५४१८७ श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रत्नागिरी येथील रिमांड होम (बालनिरीक्षणगृह) मधील ५ मुलांचे अपहरण झाल्याचे माहे मे, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात देण्यात आली असून उक्त प्रकरणी संबंधितावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) रत्नागिरी येथील रिमांड होम मधील ५ मुलांचे अज्ञात व्यक्तीने दिनांक १०/०५/२०१६ रोजी फुस लावून पळवून नेले बाबत रिमांड होम मधील काळजीवाहकाने फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. २४२/२०१६ भादं.विक ३६३ प्रमाणे दिनांक १०/०५/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना ४ अपहारीत बालके रेल्वे स्टेशन, रत्नागिरी येथे व उर्वरित १ बालक मिरकरवाडा येथे फिरताना मिळून आले. चौकशीमध्ये सर्व बालकांनी त्यांना कोणीही पळवून नेलेले नसून ते स्वतःच रिमांड होम मधून पळून गेल्याचे सांगितल्याने त्यांचा तसा लेखी जबाब नोंदवून सर्व ५ बालकांना रत्नागिरी निरीक्षणगृह येथे परत पाठविण्यात आले.

सदर गुन्ह्याचे तपासा अंती फिर्यादीने दिलेली फिर्याद ही गैरसमजुतीने दिल्याचे निष्पन्न झाल्याने उपविभागिय पोलीस अधिकारी, रत्नागिरी यांचेकडे क फायनल पाठविण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी
नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याबाबत**

(१४) * ६३५६२ श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), डॉ.संजय कुटे (जळगांव-जामोद), श्री.आकाश फुंडकर (खामगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रकला पुरी ऊर्फ कर्डकर यांनी सुमारे २० जणांना सदर शाळेत कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्रीमती पुरी यांनी खोटी नियुक्ती पत्रे बनवून अनेकांना फसविले असून त्यापैकी एकाने आत्महत्या केली असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मुख्याध्यापिकेविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

फिर्यादीचे तक्रारी वरून श्रीमती. चंद्रकला कैलास गिरीपुरी हिने जिल्हा परिषद शाळेत कनिष्ठ लिपिक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत पोलीस स्टेशन, सिटी कोतवाली, अमरावती येथे क्र.३०६/२०१६ कलम ४२० भादंवि प्रमाणे,पोलीस स्टेशन, सिताबर्डी, नागपूर शहर येथे क्र. २७४/१६ कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१, १२० भादंवि प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आला आहे.

(२) होय, हे खरे आहे.

मृतक नामे पुरुषोत्तम मोरेश्वर बुरडे, रा. मौदा जि. नागपूर यांनी आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आले आहे.त्याबाबत पोलीस स्टेशन ,मौदा नागपूर ग्रामीण येथे गु.र.नं. २१२/२०१६ कलम ३०६, ४२०, ४१९, ४६८, ४७१, ४७३, ३४ भांदविचा गुन्हा श्रीमती चंद्रकला खरडेकर (पुरी) व इतर तीन आरोपीविरोधात नोंद आहे.

(३) पोलीस स्टेशन, मौदा, जि.नागपूर येथील गुन्ह्यामध्ये आरोपी चंद्रकला खरडेकर (पुरी) व इतर दोन आरोपींना अटक केली आहे व उर्वरित १ आरोपीस अटक होणे बाकी आहे.गुन्हा पोलीस तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुलुंड (पश्चिम) येथील आरक्षित भूखंडावर समता बिल्डर्स
यांनी अनधिकृत बांधकाम केल्याबाबत**

(१५) * ५४७०२ श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिका क्षेत्रातील मुलुंड, पश्चिम विभागातील सिटी सर्वे नं ६२२/बी१ व ६२२/बिर या आरक्षित भूखंडावर समता बिल्डर्स प्रा.लि.नी अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम केल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यानच्या कालावधीत निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार समता बिल्डर्स प्रा.लि. यांचेवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

मंजूर विकास आराखडा १९९१ नुसार भूखंड नं. ६२२/बी १ व ६२२/बी २, या भूखंडावर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही.

सदर भुखडांवर सुरु असलेल्या बांधकामाला विकास नियंत्रण नियमावली १९९१ नुसार महानगरपालिकेमार्फत परवानगी देण्यात आली आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पंढरपूर (जि.सोलापूर) येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या
महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याबाबत**

(१६) * ६४३९८ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर (जि.सोलापूर) येथील श्री विठ्ठल मंदिरात दिनांक २६ जून, २०१६ रोजी दर्शनाकरीता आलेल्या महिला भाविकेचा मंदिरात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्री विठ्ठल मंदिरातील मंडपात असलेल्या लिफ्टची मदत न मिळाल्याने तसेच स्ट्रेचरची व्यवस्था नसल्याने अत्यावस्थ असलेल्या महिलेला चार मजले चालत खाली आणण्यात आले असून रुग्णवाहिकाही तातडीने न मिळाल्याने सदर महिलेचा मृत्यू ओढवला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करून श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात येत असलेल्या भाविकांना त्वरीत उपचार मिळावेत यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

सदरचा प्रकार दर्शनमंडप येथे घडलेला नसून, रुक्मिणी सभा मंडपात घडलेला आहे. याठिकाणी लिफ्टची आवश्यकता नाही.

(३) श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथील एक वैद्यकीय पथक व बीव्हीजी यांच्याकडील १ अद्ययावत रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे. तसेच दात्यांकरवी अथवा मंदिर समितीकडून रुग्णवाहिका खरेदी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात बालमजूरांची संख्या सात लाखांहून अधिक असल्याबाबत

(१७) * ६३७६४ प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चाईल्ड राईट्स अँड यू (क्राय) या संस्थेने सन २०११ च्या जनगणनेमध्ये असलेल्या माहितीच्या केलेल्या पृथकरणामध्ये राज्यात ७ लाख २७ हजार ९३२ मुले बालमजूर म्हणून काम करीत असून त्यापैकी एक तृतीयांश मुले ही ठाणे, नाशिक, पुणे, मुंबई व जळगाव जिल्ह्यामध्ये काम करताना आढळली असून ५५ हजार १७१ मुले मुंबईमध्ये असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष कृती दलाचे काम प्रभावीपणे नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बालमजूरी पूर्णपणे नष्ट करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाचा कोट्यवधी निधी खर्च करून राबविण्यात येणाऱ्या बालमजूरी निर्मूलन आणि पुनर्वसन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) हे खरे नाही.

जन गणनेच्या अहवालानुसार राज्यात ४ लाख ९६ हजार ९१६ बाल मजूर आहेत. सन २००१ च्या तुलनेत सन २०११ मध्ये बाल कामगारांच्या संख्येत ४.७३% घट झाली आहे.

इंग्रजी दैनिक हिन्दुस्थान टाइम्स मध्ये दि. १३/६/२०१६ रोजी चाईल्ड राईट्स अँड यू (क्राय) या संस्थेच्या अहवालाच्या आधारे या आशयाची बातमी आली होती. तथापि, शासनाने दि. १८/६/२०१६ च्या पत्रान्वये संपादक, दैनिक हिन्दुस्थान टाइम्स यांना सदर बातमी वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचे कळविले आहे.

(२) हे खरे नाही.

सन २००६ मध्ये कृती दल स्थापन झाल्यापासून सन २०१५ अखेरपर्यंत २४०२ धार्डीमध्ये ६४२८ बाल कामगारांची सुटका केलेली आहे. तसेच २५८५ दोषी मालकांना अटक करण्यात आलेली आहे.

(३) विविध प्रसिद्धि माध्यमांमार्फत जन जागृती केली जात आहे. बाल मजूरांचे अधिक प्रमाण असलेल्या १५ जिल्ह्यांमधील ३४४ विशेष प्रशिक्षण केंद्रांमध्ये मार्च २०१५ अखेरपर्यंत ११,४७८ मुले शिक्षण घेत आहेत. बाल कामगार प्रकल्प सुरु झाल्यापासून एकूण ५१,००८ मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गौतमनगर घाटकोपर (मुंबई) येथील झोपडपट्टीला गॅस
सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग लागल्याबाबत**

(१८) * ५५९९० श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील घाटकोपर येथील मानखुर्द लिंक रोडवरील गौतमनगर परिसरातील झोपडपट्टीला गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग लागून ५० ते ६० झोपड्या जळाल्याचे दिनांक ६ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील घटनेची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आगीमध्ये नुकसान झालेल्या झोपडपट्टीवासीयांना कोणती आर्थिक मदत देण्यात आली वा येत आहे,

(३) तसेच मुंबईतील आगीच्या दुर्घटना घडलेल्या ठिकाणी अनधिकृत गॅस सिलिंडर सापडल्यास संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याबाबतची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे. घाटकोपर येथील मानखुर्द लिंकरोडवरील गौतमनगर परिसरात दिनांक ०६.०५.२०१६ रोजी लागलेल्या आगीची सुरुवात सदोष प्रणालीमुळे झाली होती व त्यानंतर सदर आगीच्या संपर्कात घरगुती गॅस सिलिंडर आल्यामुळे त्यांचा स्फोट होऊन आग इतरत्र पसरली होती.

(२) सदर घटनेच्या चौकशी केली असता, सदर आग सदोष विद्युत प्रणालीमुळे लागल्याचे तपासाअंती दिसून आले.

सदर ठिकाणी आग विझविल्यानंतर महानगरपालिकेतर्फे बाधित झोपडीधारकांच्या परिवारास शिवाजीनगर शाळा क्र. १ येथे तात्पुरता निवारा तसेच चादर, चटई, जेवण व प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.

आगीमध्ये नुकसान झालेल्या झोपडपट्टीवासियांना जिल्हाधिकारी (उपनगरे) यांच्याकडून प्रति कुटुंब रु. ३८००/- याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे.

(३) व (४) सदर आग सदोष विद्युत प्रणालीमुळे लागली असल्याने गॅस सिलिंडर एजन्सीचा परवाना रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**वाडीबंदर, मुंबई येथे अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी आलेल्या
नायजेरीयन टोळीने पोलिसांवर दगडफेक केल्याबाबत**

(१९) * ५४५६१ श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण मुंबईतील वाडीबंदर परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी आलेल्या २० ते २५ जणांच्या नायजेरीयन टोळीने पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे आठ पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडल्याचे दिनांक २८ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार ड्रगची वाढती तस्करी रोखण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

(२) सदर प्रकरणी डोंगरी पोलीस ठाणे येथे दि. ३०.०४.२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ५ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत हे आरोपी न्यायालयीन कस्टडीत आहेत.

ड्रग्सची वाढती तस्करी रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष कार्यरत असून प्रत्येक प्रादेशिक विभागात एक अशी एकूण ५ घटक कार्यालये आहेत. या कक्षाकडून वाडीबंदर ब्रिज येथे रात्रीच्या वेळी एक मोबाईल वाहन बंदोबस्ताकरीता नेमण्यात आले आहे. तसेच इतर परिसरात अंमली पदार्थांची विक्री होणार नाही याची काळजी घेण्याकरीता बीट मार्शल यांची गस्त, गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथकाची पायी गस्त वाढवून अंमली पदार्थांच्या तस्करीसंबंधी इसमांवर त्वरीत एनडीपीएस अॅक्ट १९८५ अन्वये कारवाई केली जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील गोरेगाव (पुर्व) येथील ओबेरॉय रिअॅलिटी या
विकासकाने अवैध बांधकाम केल्याबाबत**

(२०) * ५६०८५ श्री.मुनिल केदार (सावनेर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील गोरेगाव (पुर्व) येथील ओबेरॉय रिअॅलिटी या विकासकाकडून अवैध बांधकाम होत असून या विकासकाने निवासी संकुल, व्यापारी संकुल व बंगल्याचे बांधकाम करताना महानगरपालिकेने दिलेल्या मंजूरी आराखड्यानुसार बांधकाम केलेले नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विकासकाने त्याठिकाणी होत असलेल्या सर्व बांधकामात अतिरिक्त चटईक्षेत्राचे बांधकाम करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास येऊनही याप्रकरणाकडे महानगरपालिका अधिकारी दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणाची आयुक्त, मुंबई महानगरपालिका व मा.मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित विकासकावर व महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे आहे.

(४) गोरेगांव (पूर्व) येथे मे.ओबेरॉय रियालिटीटर्फे विकसित करण्यात येत असलेल्या अभिन्यासातील सर्व इमारतींना विकास नियंत्रण नियमावली १९९१ व त्या-त्या वेळी प्रचलित असलेल्या धोरणानुसार मंजुरी देण्यात आली असून, बांधकाम पूर्ण झालेल्या ७ इमारतींना पूर्ण व १ इमारतीस महानगरपालिकेमार्फत अंशतः भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

उर्वरित २ इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर असून, सदर बांधकाम मंजूर आराखड्याप्रमाणे करण्यात येत आहे.

सदर प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत पाहणी करण्यात येईल आणि सदर पाहणी दरम्यान, अनधिकृत बांधकाम / मंजूर आराखड्यानुसार नसलेल्या बाबी आढळून आल्यास, संबंधित विकासक / मालक / रहिवाशी यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कारवाई करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेतील महसूलाच्या रकमेचा केलेला अपहार

(२१) * ५५२४१ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई महानगरपालिकेत सन २०१२-२०१३ ते सन २०१४-२०१५ मध्ये वा त्यादरम्यान रुपये १५ लाखाच्या महसूलाचा अपहार केल्या प्रकरणी महापालिका आयुक्त यांनी दोन सहाय्यक आयुक्त व अन्य दोन अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे दिनांक २७ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीनुसार दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे,

(२) व (३) सन २०१२-२०१३ ते सन २०१४-२०१५ या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या एरोली विभाग कार्यालयातील अपहारास जबाबदार असणाऱ्या कार्यालय प्रमुख व सहाय्यक लेखाधिकारी अशा ४ निलंबित अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम क्र.८ अन्वये नवी मुंबई महानगरपालिकेकडून विभागीय चौकशी करण्यासाठी दोषारोप पत्र बजावण्यात येत असल्याचे आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाई (जि.सातारा) येथे पोलिस उपअधिक्षक व त्यांचे हस्तकास
पाच लाख रुपयाची लाच घेताना झालेली अटक**

(२२) * ६२२०० श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाई (जि.सातारा) येथे एका तक्रारदाराकडून न्यायालयातील केस निकाली काढण्याचा अहवाल सादर करण्यासाठी पोलिस उप अधिक्षक व त्यांचे हस्तकास पाच लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान अटक केली आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सदर लाचखोरी प्रकरणांमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून राजकीय दबावापोटी उक्त प्रकरणाची चौकशी थांबली असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबधीत दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) लाचेच्या मागणीसंदर्भात संबंधितांविरुद्ध दि.०८/०५/२०१६ रोजी खंडाळा पोलिस ठाणे जि.सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, १२, १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा र. क्र.५४/२०१६ दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

वांदे (पूर्व) रेल्वेस्थानकालगत असलेल्या स्कायवॉक खालील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यास होणारा विलंब

(२३) * ५३६५७ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वांद्रे पुर्वेकडील स्कायवॉकखाली व रेल्वे स्थानकाला लागून असणा-या जलवाहिनीलगतच्या अनधिकृत झोपड्यांमुळे जलवाहतुकीला होणारा धोका लक्षात घेता महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार दिनांक ५ मे, २०१६ रोजी मुंबई पालिकेच्या एच-पुर्व विभागाने कारवाई करून सुमारे ४२ झोपड्या व १२ स्टॉल जमिनदोस्त करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भविष्यात अशा अनधिकृत झोपड्या बांधणा-यांवर आळा बसण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

दिनांक ०५.०५.२०१६ रोजी वांद्रे (पूर्व) गरीबनगर येथील मुख्य जलवाहिनीलगत असणाऱ्या ४८ अनधिकृत झोपड्यांचे व १२ दुकानांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निष्कासन करण्यात आले आहे.

(२) व (३) अनधिकृत झोपड्या बांधणाऱ्यांवर आळा बसण्यासाठी महापालिकेमार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत:-

- सदर ठिकाणी अनधिकृत बांधकामे पुनःश्च होऊ नयेत म्हणून सदर जागा निरीक्षणाखाली ठेवण्यात आली आहे.
- जलवाहिनी लगतच्या ३० फुटापर्यंत सर्व झोपड्यांपैकी पात्र झोपडीधारकांस पर्यायी जागा देऊन, सर्व झोपड्या निष्कासित करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच, सर्व अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी कार्यवाही करण्यात येते.
- जलवाहिनीच्या दोन्ही बाजूकडील १० मीटर पट्ट्यातील अतिक्रमणे निष्कासित करून सदर जमीन सुरक्षित ठेवण्याकरिता संरक्षक भिंत बांधण्याचे प्रस्तावित आहे.

**वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा येथे
इमारतीचे अवैध बांधकाम करण्यात आल्याबाबत**

(२४) * ५३६४७ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा येथील "गास" भागातील सर्व्हे नंबर ४११ मध्ये आदिवासी तसेच बिगर आदिवासी जमिनीवर सुमारे ३५ बांधकाम विकासकांनी अवैध इमारती बांधल्याची बाब माहे मे, २०१६ च्या सुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विकासकांनी सिडको प्रशासन, महानगरपालिकेच्या बनावट विकास परवानग्या, ७/१२ उतारे घेऊन दुय्यम निबंधकाकडे दस्तऐवज नोंदणी करून महानगरपालिकेचा तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला तसेच रहिवाशांचीही फसवणूक केल्याप्रकरणी मा.विरोधी पक्षनेता विधानसभा यांनी मा.महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, अशा प्रकारची तक्रार वसई विरार शहर महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहे.

(२) नाही.

मा.विरोधी पक्षनेता विधानसभा यांनी मा.महसुल मंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याचे सकृत दर्शनी दिसून येत नाही.

(३) सदर प्रकरणी सविस्तर पडताळणी करून संबंधीतास महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियमातील कलम ५२, ५३ व ५४ अंतर्गत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याकरीता नोटीसा देण्यात आल्या आहेत.

तसेच संबंधितांवर बनावट कागदपत्राप्रकरणी संबंधीत ३१ विकासकांवर नालासोपारा (प.) पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे शहरातील चेकमेट या कॅश मॅनेजमेंट कंपनीमध्ये रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक दाखवून नऊ कोटी रुपये लुटल्याबाबत

(२५) * ६४२९४ श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरातील हिरदीप सोसायटीतील चेकमेट या कॅश मॅनेजमेंट कंपनीमध्ये दिनांक २८ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास पहाटे सात जणांनी रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक दाखवून तब्बल नऊ कोटी रुपयांची रोकड लुटली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त चोरट्यांनी चेकमेट कंपनीतील कर्मचाऱ्यांकडील मोबाईलसह तेथील सुरक्षारक्षक श्री. प्रकाश पवार याच्याकडील १२ बोअर बंदुकीची जिवंत काडतूसे आणि सीसीटीव्ही सह डीव्हीआर रेकॉर्डही चोरून नेले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) वरील घटनेप्रकरणी वाघळे इस्टेट पोलीस स्टेशन ठाणे येथे चेकमेट सर्वीसेस प्रा.लि. कंपनीत दरोडा टाकून झालेल्या चोरी प्रकरणी गु.र.क्र. १७३/२०१६ भादंवि कलम ३९५, ३९७, ३४२, ५०६(२), १२०(ब) आर्म अँक्ट ३, २५, २७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ अन्वये दि.२८.०६.२०१६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. यात एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांचेकडून रोख रक्कम १०,०८,५५,६१५/- रुपये हस्तगत करण्यात आलेली आहे.

तसेच सदरहू गुन्हा तपासाधिन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर (जि.ठाणे) हद्दीतील भूखंडावर बनावट करारनाम्याच्या
आधारे करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत**

(२६) * ६३९८९ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि. ठाणे) हद्दीतील प्लॉट नं. १०१, सीटी सर्वे नंबर ४१, सब प्लॉट नं. ४, प्लॉट नं. १७३, या भूखंडांवर बनावट विक्री करारनाम्याव्दारे विकासकाने अतिक्रमण केले असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या भूखंडावर बांधण्यात आलेल्या चार मजली इमारतीचे दोन मजले कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अनधिकृत बांधकाम निष्कासीत करून मुळ मालकास जमीन परत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली तसेच विकासकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

प्लॉट नं. १०१, सब प्लॉट नं.४, शिट नं.४१, ब्लॉक नं. १८७, रुम नं.३७३, ३७४ जवळ, उल्हासनगर-४ या ठिकाणी दिनांक ०१.०६.१९९१ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत श्री.जयवंत नारायण गोंधळी यांचे नावे तळमजला अधिक दोन मजले अशी बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आली होती.

(२) हे खरे आहे.

(३) सदर इमारतीचे बांधकाम सन २००५ पूर्वीचे असल्याने महानगरपालिका नियमाधिन अध्यादेश २००६ मधील तरतूदीनुसार इमारतीमधील रहिवाश्यांनी दिनांक २७.१२.२००६ रोजी वाढीव बांधकाम नियमित करण्यासाठी तज्ञ समितीसमोर प्रस्ताव सादर केलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण (जि.ठाणे) पश्चिमेकडील सॅटीसवरील जाहिराती करण्यास
असलेल्या अटी व शर्तीचे केलेले उल्लंघन**

(२७) * ५७२७८ श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पश्चिमेकडील सॅटीस महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाल्यानंतर एमएमआरडीएने ४४८३ स्के.मी. परिसरात निविदेद्वारे जाहिरात करण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदाराने निविदेतील अटी व शर्तीनुसार महानगरपालिकेला द्यावयाची रक्कम दिली नसल्याने महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते विजय मनीयाळ यांनी माहे मे, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आणली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, निविदेतील अटी व शर्तीचे पालन ठेकेदार करित नसल्याचे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊनही या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित ठेकेदाराविरुद्ध व त्याला सहाय्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात स्थानक परिसर वाहतूक सुधारणा योजनेतर्गत स्कायवॉकचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून हाती घेण्यात आले होते.

सदर स्कायवॉक वापराकरीता खुला करण्यात आल्यानंतर त्यावरील जाहिरातीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मे.आयकॉन अँडव्हर्टायझिंग या अभिकरणास ठेका देण्यात आला होता. या ठेक्याची मुदत दि.१३/१२/२०१३ रोजी संपुष्टात आली. तदनंतरही सदर अभिकरणाकडून स्कायवॉकवर जाहिरात करण्यात येत असल्याचे आढळून आले असून दि.१३/१२/२०१३ पासून सदर अभिकरणाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस भरणा करावयाची रक्कम अदा केलेली नाही.

(२) व (३) दि.१४/१२/२०१३ ते दि.१३/०६/२०१६ या कालावधीतील थकीत रक्कम निश्चित करून ती संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून प्रस्तावित असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

मात्र संबंधित ठेकेदाराच्या ठेक्याची मुदत संपुनही महानगरपालिकेकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणी जबाबदार असलेल्या महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना सूचित करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुखांचे पुत्राने
भूखंडावर अतिक्रमण केल्याबाबत**

(२८) * ६४१९९ अँड.वारीस पठाण (भायखळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख यांचे पुत्र रोहित याने २०५ कोटी रुपये किंमतीचा ७६ हजार ४०० चौ. मिटरच्या भूखंडावर अन्य चार जणांच्या मदतीने अतिक्रमण केल्याची तसेच जमीन हडप करण्यासाठी बनावट नोंदीचा वापर

केल्याची तक्रार एम.आय.डी.सी ने दिनांक ४ जून, २०१६ रोजी पोलीसाकडे दाखल केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री. धनंजय कमलाकर यांचे पुत्र रोहित याने २०५ कोटी रूपये किंमतीचा ७६ हजार ४०० चौरस मिटर भुखंडावर अन्य ४ जणांचे मदतीने अतिक्रमण केल्याची तसेच सदर जमीन हडप करण्यासाठी बनावट नोंदीचा वापर केल्याबाबत तक्रारी अर्ज दि. ४/६/२०१६ रोजी श्री.अजित देशमुख, प्रादेशिक अधिकारी वर्ग १, औद्योगिक विकास महामंडळ, पुणे यांनी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण यांना दिला आहे.

(२) मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री. धनंजय कमलाकर यांचा मुलगा रोहित धनंजय कमलाकर याचे सह खरेदीदार श्री. भुजंगराव तुकाराम ओगले यांनी दि. २७/०१/२०१६ रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांचे कोर्टात अॅ.नं. ३९/२०१६ प्रमाणे अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सी.आर.पी.सी. १५६(३) अन्वये भा.दं.वि.क. ४६५, ४६६, ४६८, ४७७, ४९८, १६६, १६७ प्रमाणे (१) अजित देशमुख, प्रादेशिक अधिकारी, एम.आय.डी.सी.पुणे, (२) राजेंद्र पोळ, तहसीलदार, शिरूर (३) एस.टी. देशमुख, तलाठी, कारेगाव (४) ज्ञानेश्वर बेंडभर, सर्कल कारेगाव यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा असा आदेश दि. ०१/०६/२०१६ रोजी दिला.त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन येथे दि.४.६.२०१६ रोजी गुन्हा रजि. नं. ८०/२०१६ भादं.वि.क. ४६५, ४६६, ४६८, ४७७, ४९८, १६६, १६७ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

तदनंतर अर्जदार श्री. अजित देशमुख यांनी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण यांना दि. ४.६.२०१६ रोजी दिलेला अर्ज रांजणगाव पोलीस स्टेशन येथे दि. ६.६.२०१६ रोजी प्राप्त झाला. सदर तक्रार अर्ज रांजणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु. र. नं. ८०/२०१६ ह्या गुन्ह्याच्या अनुरूप असल्यामुळे वेगळा गुन्हा अर्जदार अजित देशमुख यांचा दाखल न करता त्याचा तक्रारी अर्ज गुन्ह्याचे कागदपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.

तसेच सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने गुन्ह्याच्या तपासात मुळ जमीन मालक व त्यांचे कुटूंबिय, जमिन खरेदी घेणारे भुजंगराव ओगले, रोहित धनंजय कमलाकर व इतर आरोपी व अर्जदार अजित देशमुख व इतर साक्षीदार यांचेकडे तपास करून सविस्तर जबाब नोंदविण्यात आले आहेत. गुन्हा तपासावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**दादर, मुंबई येथील दिपक सिनेमागृहाजवळ पोलीसांनी बनावट
नोटा प्रकरणी तीन जणांना अटक केल्याबाबत**

(२९) * ५८०५६ श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील दादर येथील सेनापती बापट मार्गावरील दिपक सिनेमागृहाजवळ गुन्हे शाखा, युनिट ३ च्या पोलीसांनी बनावट नोटा प्रकरणी तीन जणांना अटक केली असल्याचे दिनांक ११ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीसांनी त्यांचेकडून तीन लाखापेक्षा जास्त किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या असून सदर प्रकरणी एन.एम.जोशी मार्ग पोलीस तपास करित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तपासात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) सदरहू प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे गु.र.क्र. ८८/२०१६, कलम ४८९ (ब), ४८९ (क), ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचेकडून हस्तगत करण्यात आलेल्या बनावट नोंटाच्या अनुषंगाने तपासणी कामी अहवाल मुद्रणालय, जेल रोड, नाशिक, महाराष्ट्र यांचेकडे पाठविण्यात आला असता कलम १५ बेकायदेशिर कृत्ये (प्रतिबंधक) अधिनियम १९६७ सुधारीत २०१२ मधील दुरुस्तीनुसार नमूद केल्याप्रमाणे High Quality Counterfeit Currency Notes असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याच्या कलमात वाढ करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर (जि.ठाणे) येथील बंद पडलेल्या कारखान्यांच्या
जागेवरील कोणार्क रहिवाशी प्रकल्पाबाबत**

(३०) * ६४२०५ श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर कोणार्क रहिवाशी प्रकल्प उभारण्यासाठी देण्यात आलेला भूखंड दोन हेक्टरपेक्षा अधिक असल्याने एकूण जागेच्या २०% भूखंड नियमानुसार महानगरपालिकेला हस्तांतरीत करणे गरजेचे असताना कोणार्क रसिडेन्सीच्या विकासकाने भूखंड दोन हेक्टरपेक्षा कमी दाखवून महानगरपालिकेला फक्त ५% जागा देवून फसवणुक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी उल्हासनगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर, नगरचनाकार श्री.प्रल्हाद पाटील आणि संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी विकासकाशी संगनमत करून विकासकाच्या फायद्यासाठी महानगरपालिकेची फसवणूक केली असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार दोषी असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच विकासकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

कोणार्क रहिवाशी प्रकल्प याच्या मालमत्ता प्रमाणपत्रावर त्यांच्या सदरहू जागेचे क्षेत्रफळ २६,४०२ चौ.मी. इतके आहे. त्यापैकी ५६७८.७५ चौ.मी. जागेवर नाला जात असल्याने व झोपडपट्टीचे अतिक्रमण झाल्याने कोणार्क रहिवाशी प्रकल्प यांच्या प्रत्यक्षात ताब्यात १४,९५७.२५ चौ.मी. इतकी जागा असून, सदर उपलब्ध जागेवर बांधकाम परवानगी मिळणेकरिता कोणार्क रहिवाशी प्रकल्प यांनी महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार विकासकाच्या ताब्यातील भूखंड २ हेक्टर पेक्षा कमी असल्याने, महानगरपालिकेस ५% भूखंड हस्तांतरीत करणे प्रस्तावित आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**चंद्रपूर महानगरपालीकेतील विकासकांमामध्ये
गैरव्यवहार होत असल्याबाबत**

(३१) * ५५५२७ श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण झाल्यानंतर शहरातील बांधकामाच्या मंजूरीची प्रकरणे तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी ऑटोमॅटीक बिल्डींग परमिशन स्कीम (एबीपीएस) अंतर्गत जवळपास साडेचार कोटीचे कंत्राट नागपूर येथील एडीसीसी कंपनीला देण्याच्या मंजूरीसाठी महानगरपालीका आयुक्तांनी कमीशनसाठी ५:५:१ चा फार्म्युला वापरून कंपनीच्या व्यवस्थापकासोबत नागपूर विमानतळाजवळ असलेल्या हॉटेल पॅराडाईज येथे गोपनीय बैठक घेतली असल्याची माहिती दिनांक ५ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या टेंडरमध्ये कमीशन खाण्याची चढाओढ लागलेली असून एबीपीएस च्या मंजूरीसाठी नगरसेवकांनी ४२ लाख रुपये कमीशन मागीतले असून दर महिना एक लाख रुपये कमीशन देण्याची मागणी कंपनीच्या संचालकाकडे केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चंद्रपूर येथील आझाद बागेचा विकास व देखभाल अशी दोन स्वतंत्र निविदा काढून नंतर रद्द करणे, पाणी पुरवठा आणि दुरुस्तीचे कंत्राट दिल्यानंतर कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे करून पाणी पुरवठ्याकडे लक्ष न देणे व यामूळे शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाई निर्माण होणे यासह अनेक प्रकरणे असल्यामूळे शहराच्या विकासास खिळ बसलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या संपुर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली असतांना सुध्दा अद्यापही या प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय त्यानुसार दोषी असलेल्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) अशा प्रकारचे वृत्त कांही वर्तमान पत्रात प्रसिध्द झाले आहे, हे खरे आहे.

(२) अशा प्रकारची कोणतीही लेखी तक्रार महापालिकेकडे प्राप्त नाही.

(३) आज्ञाद बगीचा विकास व देखभाल याबाबत निविदा प्रक्रिया करण्यात आलेली असून, ती अंतिम टप्प्यात आहे.

पाणीपुरवठा व दुरुस्तीचे काम खाजगी कंत्राटदाराला करारनाम्यान्वये दिलेले असून, त्यांचेमार्फत करण्यात येणा-या कामाबाबत वेळोवेळी येणा-या तक्रारीवर आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात येते. असे आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

(४) उपरोक्त नमूद बाबीच्या तक्रारीच्या चौकशीची मागणी नगरसेवकामार्फत महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे करण्यात आलेली आहे, असे आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

(५) व (६) यासंदर्भात अधिकची चौकशी करून अभिप्रायासह चार आठवड्यात अहवाल सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त, नागपूर यांना निर्देश देण्यात आले आहेत.

**धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) येथील देवगाव तळेगाव दशासर
पोलीसांनी जप्त केलेल्या वाळूची झालेली चोरी**

(३२) * ६४५७३ प्रा.विरेन्द्र जगताप (धामणगाव रेल्वे) : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) येथील औरंगाबाद - नागपूर एक्सप्रेस हायवेवर देवगाव तळेगाव दशासर पोलीसांनी तपासणीसाठी जप्त केलेल्या १२ वाळूचे ट्रकमधून पोलीस ठाण्यातूनच मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करण्यात आल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार वाळू चोरांवर व त्यांना सहाय्य करणाऱ्या दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे दिनांक २१.०६.२०१६ रोजी परवान्यापेक्षा अतिरिक्त गौण खनिज रेती वाहून नेणारे १३ ट्रक डिटेन्ड करण्यात आले होते. त्यापैकी २ ट्रकमधील अंदाजे ४ ब्रास रेती किंमत रूपये १६,०००/- ची चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

(२) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे अप. क्र.१८५/१६ कलम ३७९, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून गौण खनिज रेती चोरून नेणाऱ्या ४ आरोपींना अटक करण्यात आली असून रात्रपाळी इयुटीवरील २ पोलीस कर्मचारी यांनी आपले कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना पोलीस मुख्यालय, अमरावती (ग्रामीण) येथे संलग्न करण्यात आलेले असून त्यांचे विरुद्ध प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. गुन्हा तपासावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**परळी वैजनाथ (जि.बीड) नगरपालिकेत सुवर्णजयंती योजनेंतर्गत
निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याबाबत**

(३३) * ६४००४ श्री.आर. टी. देशमुख (माजलगांव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परळी वैजनाथ (जि.बीड) नगरपालिकेत महाराष्ट्र सुवर्णजयंती योजनेंतर्गत झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाली असून त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गैरव्यवहार प्रकरणी मा.मुख्यमंत्री यांनी विभागीय स्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त आदेशाच्या अनुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मंजूर परळी-वैजनाथ नगरपरिषदेच्या रस्ते विकास प्रकल्पाची कामे निकृष्ट दर्जाची झाली असले बाबत लक्षवेधी सूचना लोकप्रतिनिधीमार्फत उपस्थित करण्यात आली होती, हे खरे आहे.

(२) सदरच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीकडून उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करणेबाबत सूचना विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना देण्यात आल्या आहेत.

(३) व (४) विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेकडून याबाबतचा चौकशी अहवाल अद्याप शासनास अप्राप्त आहे. सदर चौकशी अहवाल तात्काळ सादर करणेबाबत सूचना विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना देण्यात आल्या आहेत.

**डहाणू नगरपरिषदेने (जि.पालघर) सीआरझेड कायद्याचे उल्लंघन
करून बेकायदा इमारतीचे बांधकाम केल्याबाबत**

(३४) * ५९५३३ श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू (जि.पालघर) नगरपरिषदेने सीआरझेड (हरित पट्टा) कायद्याचे उल्लंघन करून नदी तसेच समुद्र किनारी एकूण २२ बेकायदा इमारतीचे बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच डहाणू येथील तिर्थम रेसिडेन्सी इमारत बांधकामालगत ग्रीनझोन नियमांचे उल्लंघन करून वॉल कंपाऊंड व खाडी बुजवून केलेल्या भरावामुळे पावसाळ्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे असेही दिनांक १३ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीनुसार संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा स्वरूपाची तक्रार मा. लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.

(२) जून, २०१६ मध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्र भरून वहात होते. तथापि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचल्याचे निदर्शनास आले नाही असे मुख्याधिकारी, डहाणू नगरपरिषद यांनी कळविले आहे. तथापि, जिल्हाधिकारी, पालघर यांनी याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे.

- (३) जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडून अ.क्र. १ बाबत उपविभागीय अधिकारी, डहाणू यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांचेमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
- (४) जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुर्ली अँगो सिमेंट कंपनी (ता.कोरपना, जि.चंद्रपूर) या कंपनीकडे थकीत असलेल्या करामुळे कंपनी बंद पडल्याने कामगार बेरोजगार झाल्याबाबत

(३५) * ६३६७६ अँड.संजय धोटे (राजुरा) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुर्ली अँगो सिमेंट कंपनी (ता.कोरपना, जि.चंद्रपूर) या कंपनीला शासनाचा थकीत कर भरणा न केल्यामुळे कोरपना तहसील कार्यालयाने माहे एप्रिल, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात बंद केले असून सदर कंपनी बंद पडल्यामुळे ४०० स्थायी व ६०० अस्थायी कामगार बेरोजगार झाले असल्याचे माहे एप्रिल, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास सदर कंपनीतील उक्त १००० कामगारांना मागील आठ महिन्यांपासून वेजबोर्डनुसार वेतन मिळाले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर कारखाना उभारताना कंपनीने गावातील अनेक शेतक-यांची जमिन घेवून सदर शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगून सुध्दा प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त कंपनी बंद झाल्यामुळे शेतक-यांच्या शेतजमिनी परत करण्यात येणार आहेत काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने या १००० कामगारांचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) हे अंशतः खरे आहे.

मुर्ली अँग्रो सिमेंट कंपनी, ता.कोरपना, जि. चंद्रपूर ही मार्च २०१५ ते ऑगस्ट २०१५ पर्यंत व त्यानंतर मार्च २०१६ पासून बंद आहे. मुर्ली अँग्रो सिमेंट या कंपनी आस्थापनेकडे थकीत असलेली जमिन महसुलाची रक्कम रु. १७,६७,३०२ /- वसूल करण्यासाठी तहसीलदार कोरपना यांनी दि. ०२.०४.२०१६ रोजी कंपनीचे मुख्य प्रवेशद्वाराला टाळा लावला. कंपनीकडून अंशतः रक्कम रु. २ लाख वसूल झाल्यामुळे व उर्वरीत रक्कम जमा करण्याचे हमीपत्र दिल्यामुळे दिनांक १६/४/२०१६ ला टाळा काढण्यात आला. सबब तहसिलदार यांनी टाळा लावल्यामुळे कंपनी बंद झाली, हे म्हणणे संयुक्तीक नाही. सदर कंपनीत एकूण कायम कामगार ३८७ व कंत्राटी कामगार ५६० कार्यरत होते.

(२) कंपनी आस्थापनेमध्ये मार्च, २०१५ ते ऑगस्ट, २०१५ व मार्च २०१६ ते जून, २०१६ या कालावधीचे कामगारांचे वेतन थकीत आहे, हे खरे आहे.

(३), (४), व (५) उद्योग संचालनालयाने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ६३(१)(अ) अंतर्गत मे. मुर्ली इंडस्ट्रिज लि. (मुर्ली अँग्रो प्रॉडक्टस लि.) या घटकास दिनांक १४.३.२००७ रोजीच्या आदेशान्वये मौजे - नारंडा, पिंपरी, झुटींग, ता. कोरपना, जि. चंद्रपूर येथे Cement & Captive Power Plant स्थापन करण्याकरीता ११३.९१ हेक्टर शेतजमीन खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे.

तसेच दिनांक ५.१०.२००७ रोजीच्या आदेशान्वये मे. मुर्ली इंडस्ट्रिज लि. या घटकास मौजे - नारंडा, पिंपरी, झुटींग, वानोजा व शिवनारंडा, ता. कोरपना, जि. चंद्रपूर येथे Cement & Captive Power Plant स्थापन करण्याकरीता ४४.९१ हेक्टर शेत जमीन खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे.

सदर आदेशामध्ये घटकाने ५ वर्षांच्या कालावधीत सदर जमीन खरेदीकरून त्याचा औद्योगिक वापर सुरु करावा अन्यथा मुळ मालकाने ती जमीन ज्या किंमतीस विकली असेल त्या मुळ किंमतीस पुनः खरेदी करण्याचा त्यास हक्क आहे अशी अट आदेशात नमूद करण्यात आलेली आहे.

तसेच शासन, महसूल व वन विभागाच्या दिनांक ५.१२.२००५ रोजीच्या परिपत्रकानुसार घटकाला जमीन खरेदीकरून औद्योगिक वापरात आणण्याची मुदत ५ वर्षांवरून १५ वर्षे इतकी वाढवून दिलेली आहे.

सदर घटकाने आतापर्यंत ३५.५५ हेक्टर शेत जमीन खरेदी केली असून घटक दिनांक १.१०.२००९ पासून उत्पादनात असल्याचे दिसते. म्हणजेच घटकाने याकार्यालयाने दिलेल्या आदेशातील अटीची पूर्तता करून जमीनीचा औद्योगिक वापर सुरु केला असल्याचे दिसते.

सदर आस्थापनेसाठी समूचित शासन केंद्र शासन असून भारतीय सिमेंट मजदूर संघ या संघटनेद्वारे कामगारांच्या थकीत वेतनाबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर सहाय्यक श्रमआयुक्त (केंद्रीय) चंद्रपूर यांचेकडे बैठका आयोजित करण्यात आल्या असून, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेसमोर दिनांक २३/०४/२०१५ व २७/०४/२०१५ रोजी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ग्रीस खरेदीत केलेला गैरव्यवहार

(३६) * ५३९५९ श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेने निविदा न मागविता अथवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची वा स्थायी समितीची परवानगी न घेता एकाच कंपनीकडून तब्बल ३९ पट अधिक दराने ग्रीस खरेदी करून २ कोटी ९९ लाख ५७ हजारांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उदंचलन केंद्राच्या देखभालीसाठी पालिकेला विविध प्रकारच्या ग्रीसची आवश्यकता भासत असल्याने भारत पेट्रोलियम कडून २००९ पर्यंत प्रती किलो सुमारे ७१,२८६ रुपये दराने डार्क अॅक्सेल ग्रीसची खरेदी सामाईक सेवा खात्याच्या उपअभियत्यांनी परिवहन खात्यांच्या खरेदी अनुसुचीमध्ये ग्रीसच्या अन्य ४ प्रकाराचा समावेश करून पूर्वीच्या दराच्या तुलनेत ३९ पट अधिक दराने सिंथेटिक ग्रीस थर्मोपास्ट खरेदी करण्यात आलेले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संपूर्ण खरेदी प्रकरणाची महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षकांनी केलेल्या तपासणीत हा गैरव्यवहार निदर्शनास आला असून या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची सुचना लेखापरिक्षकांनी आपल्या अहवालात केली होती, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीनुसार संबंधित दोषीविरोधात कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक यांनी दिनांक २२.०१.२००४ रोजी सादर केलेल्या अहवालात ग्रीस खरेदीत गैरव्यवहार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक यांनी, महापालिकेचे प्रमुख अभियंता (दक्षता) आणि चाचणी लेखा परीक्षा व दक्षता अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून रु. २९९.५७ लाख इतक्या आर्थिक नुकसानीसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

(४) व (५) होय. प्रस्तुत प्रकरणी करण्यात आलेल्या खात्यांतर्गत चौकशीमध्ये २७ कर्मचारी / अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिध्द झाल्यामुळे, त्यांच्यावर आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी दिनांक २५.०४.२०१४ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार शिक्षादेश बजावण्याची कार्यवाही सुरु आहे.

भिरडाणे (जि. धुळे) फाट्याजवळ झालेल्या अपघातात

१८ जण जणांचा झालेला मृत्यू

(३७) * ६४३१७ डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर-सूरत महामार्गावरील भिरडाणे (जि. धुळे) फाट्याजवळ दिनांक २४ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास ट्रक, खाजगी प्रवासी वाहतूक करणारी कालीपिली व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण तिहेरी अपघातात १८ जण जागीच ठार तर ५ जण गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, धुळे व जळगांव जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुक मोठ्या प्रमाणात सर्रासपणे सुरु असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच सदर अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

तथापि, सदर घटनेमध्ये १८ जण मृत्युमुखी व ४ जण जखमी झाले आहेत.

(२) हे खरे नाही.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर जानेवारी, २०१६ ते जून, २०१६ अखेर धुळे व जळगाव पोलीसांनी अनुक्रमे १३३४ व ३७१२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून अनुक्रमे रु. १३,००,२००/- व रु. ९,८३,२००/- एवढा दंड वसूल केला आहे.

(३) ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक-ट्राला भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्यामुळे सदर अपघात घडल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. अपघाता प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाणे येथे दोषी ट्रक चालकाविरुद्ध गु.र.नं. १९०/२०१६, भा.दं.वि.सं. कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मो. वा. का. कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी ट्रक चालकाविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात येत आहे.

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणामध्ये नुकसान भरपाई दावा दाखल करण्याकरीता मृतांच्या कुटुंबियांना व जखमी व्यक्तींना आवश्यक कागदपत्रे पुरविण्यात आली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अंधेरी, मुंबई येथे कॉनकार्ड बिल्डरने शासनाची केलेली फसवणूक

(३८) * ६४१९० श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधेरी, मुंबई उपनगर येथील न्यु अंधेरी गिल्बर्ट हिल ही एस.आर.ए. योजना मे.कॉनकार्ड बिल्डर्स प्रा.लि. या विकासकामार्फत सुरु असून या योजनेत विकासकाने खोटी इलेक्ट्रीक बिल, रेशनकार्डच्या आधारे तसेच बाजूच्या योजनेतील काही नावे या योजनेमध्ये टाकून जास्त एफएसआय मिळविला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेच्या बाजूला शासनाने जाहिर केलेल्या हेरिटेजची वास्तू असून त्या जागेवरही बिल्डींग उभारण्याचे काम सुरु असल्याचे नुकतेच निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी योजनेतील रहिवाश्यांनी तहसिलदार व महसूल विभाग यांना वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कारवाई केली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या योजनेत कोणत्याही प्रकारचा सर्व्हे करण्यात न येणे, इमारतीचे काही मजले अनधिकृत असणे व त्यांची सिव्हील एव्हेशनची परवानगीसुद्धा घेण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व चौकशीनुसार संबंधित अधिकारी व विकासकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१) सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-२ मध्ये न.भू.क्र.२०८ वरील मिलनसार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ४२ झोपडीधारकांची नांवे समाविष्ट झाल्याचे आढळून आले होते. यास्तव मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांच्या दि.१०/१/२०१२ रोजीच्या आदेशान्वये सदरची ४२ नांवे वगळण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस देण्यात आलेल्या सुधारित आशयपत्रानुसार ४३५ झोपडीधारक पात्र आहेत. सदर योजनेतील अस्तित्वातील सदनिकेची घनता ६०८ प्रती हेक्टर असल्याने सदर योजना ही कमीत कमी ५०० सदनिकेच्या घनतेच्या निकषानुसार मान्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे जास्त एफएसआय मिळविण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(२) हे खरे नाही.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारती हेरिटेज वास्तुच्या ५ मीटर परिघाच्या अंतराच्या बाहेर असल्यामुळे या प्रकरणी हेरिटेजचे निकष लागू होत नाहीत. सदरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीचे बांधकाम हेरिटेज वास्तुपासून १५ मीटर वा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहे.

(३) या ठिकाणच्या पुरातन वास्तूस निर्माण होत असलेल्या धोक्याबाबत जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचेकडून प्राप्त तक्रारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास पाठविल्या होत्या. त्याविषयी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील आर-७ या इमारतीच्या बांधकामास सन २०१३-१४ कालावधीमध्ये दंड आकारून नियमित करण्यात आले आहे.

सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या विकासकाने सिव्हील एव्हीएशनकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतले असून त्यानुसार पुनर्वसन इमारतीस ५६.९० ए.एम.एस.एल. पर्यंतची परवानगी आहे. त्यानुसार पुनर्वसन इमारतीची ५३.४१७ ए.एम.एस.एल. पर्यंत उंची प्रस्तावित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मनसर (ता.रामटेक, जि.नागपूर) येथील हॉटेल मालकाच्या
 मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाल्याबाबत**

(३९) * ५४१४४ डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मनसर (ता.रामटेक, जि.नागपूर) येथील महालक्ष्मी रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला हॉटेल मालक व त्यांच्या मुलाने जबर मारहाण केल्याने जागीच मृत्यू झाल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीसांनी हॉटेल मालक व त्याच्या मुलावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर घटना प्रकरणी पोलीस स्टेशन, रामटेक येथे अप क्र. १५३/१६ कलम ३०२, २०१, ३४ भादंवि अन्वये दि. २७.०५.२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.गुन्हा तपासावर आहे.तसेच मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अंधेरी (पूर्व), मुंबई येथील मरोळ पोलीस वसाहतीमधील
इमारतीची दुरवस्था झाल्याबाबत**

(४०) * ६३७४५ श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधेरी (पूर्व) मुंबई येथील मरोळ पोलीस वसाहतीमधील ४७ इमारतीत सुमारे साडेचार हजार रहिवासी राहत असून सदर वसाहतीतील इमारत धोकदायक झाली असून फुटलेली व तुंबलेली ड्रेनेज लाईन, गळणारे छप्पर, दुषित पाणीपुरवठा, कचऱ्याचे साम्राज्य, खराब रस्ते तसेच दिव्यांची सोय नसल्यामुळे येथील रहिवाशांची गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी संबंधितांचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून पोलीस वसाहतीच्या समस्या दुर करण्याच्या दृष्टीने कोणती उपाययोजना वा कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) बृहन्मुंबईतील मरोळ पोलीस वसाहतीमध्ये एकूण ४५ इमारती असून त्यामध्ये १००० सदनिका आहेत. सदर इमारतींमध्ये एकही धोकादायक इमारत नाही. तथापि, ड्रेनेज लाईन, छप्पर व इतर किरकोळ दुरुस्ती वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असते.

सन २००७ ते २०१२ या कालावधीत ४५ इमारतींपैकी अ, ब, क व ड प्रकारच्या २७ इमारतींची संरचनात्मक कामे करण्यात आलेली आहेत.

याशिवाय सदर वसाहतींमधील आवश्यक दुरुस्तीकरीता प्राप्त प्रस्तावास निधीच्या उपलब्धतेप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

**कोल्हापूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त
यांना लाच घेताना झालेली अटक**

- (४१) * ५४९८१ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कोल्हापूर येथे हॉस्पिटल करिता कामगार पुरविण्याचा ऑन लाईन परवाना मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांचा लघुटंकलेखक यांना दिनांक ५ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, संबंधित दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार त्यांचेविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) होय.

लघुटंकलेखक यांना दि.५/५/२०१६ रोजी व सहाय्यक कामगार आयुक्त यांना दि.१०/५/२०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

- (२) व (३) संबंधित दोषी अपचाऱ्यांना निलंबित केले असून त्यांचे विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहरात अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणा-या
रहिवाशांसाठी उपाययोजना करण्याबाबत**

- (४२) * ५४१२१ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी मुंबई शहर, उपनगरात केलेल्या सर्वेक्षणातील सी-१ श्रेणीतील अति धोकादायक कोणत्याही क्षणी कोसळू शकतील

अशा उपकर प्राप्त, खाजगी आणि पालिकेच्या मिळून ७४० धोकादायक इमारतींना खाली करणेबाबत दिनांक १९ मे, २०१६ रोजी नोटीसा बजावल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू नोटीसमध्ये इमारतीतील घरे सोडण्यास मनाई करणा-या रहिवाशांची, वीज, पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा रहिवाशांना देण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांनी धोकादायक इमारतीची झालेली वाढ विचारात घेता बहुतांश प्रकरणात विकासक पालिका अधिका-यांशी आर्थिक संगनमत करून पुनर्विकास प्रकल्प राबविण्यासाठी या पालिकेच्या नोटीसच्या माध्यमातून जागा खाली करण्याचे प्रकार घडत आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने त्याचठिकाणी रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही देवून त्याच परिसरात तात्पुरते पर्यायी गाळे देण्याचे जाहीर केले असल्याने त्यादृष्टीने व्यवस्था करणेबाबत शासनातर्फे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उपकर प्राप्त इमारती वगळून सी-१ प्रवर्गातील (अतिधोकादायक, राहण्याअयोग्य व तात्काळ निष्कासित करणे योग्य) एकूण ७३७ इमारतींना मार्च ते जून, २०१६ दरम्यान मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ३५४ अन्वये इमारती खाली करणे व निष्कासित करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

मा.उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक ११३/२०१४ मधील दि. २३.०६.२०१४ च्या आदेशान्वये, मोडकळीस असलेल्या सी-१ प्रकारातील इमारती रिकाम्या करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महानगरपालिकेच्या इमारतीतील रहिवाशांना पर्यायी जागा देऊन इमारत खाली करण्यात येते. जेणे करून इमारती पाडून दुर्घटना झाल्यास जीवित व वित्त हानी टाळता येईल.

(४) व (५) महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणानुसार धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करतेवेळी सदर धोकादायक इमारत ज्या विभागात असेल त्या विभागात, विभागात उपलब्ध नसल्यास परिमंडळात आणि परिमंडळात उपलब्ध नसल्यास सदर धोकादायक इमारतींच्या उत्तर दिशेस पर्यायी सदनिका उपलब्ध करून देण्यात येतात.

**डॉ.बिबली एमआयडीसी (जि. ठाणे) येथील प्रोबेस एंटरप्रायजेस
 या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाबाबत**

(४३) * ५४४६१ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.विजय औटी (पारनेर), श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.संदीप नाईक (ऐरोली), अॅड.आकाश फुंडकर (खामगांव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर), श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), श्री.प्रकाश अबिटकर (राधानगरी), श्री.सुभाष साबणे (देगलूर), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.बिबली येथील प्रोबेस एंटरप्रायजेस या कंपनीत दिनांक २६ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास भीषण स्फोट होऊन ११ व्यक्तींचा मृत्यु व २०१ व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कंपनीतील भीषण स्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या सभोवतालच्या १५७३ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या स्फोटाची चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे व हा स्फोट कशामुळे झाला आहे,
- (४) असल्यास, डॉबिवली एमआयडीसी येथे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता राज्यातील सर्वच केमिकल झोनमधील कंपन्यांची तपासणी करण्याकरिता वा त्याबाबतची आवश्यक ती खबरदारी घेतली आहे किंवा नाही याची शासनामार्फत चौकशी करण्यात येणार आहे काय,
- (५) असल्यास, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनी व संबंधितांवर काय कारवाई करण्यात येणार आहे तसेच या स्फोटात मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना, जखमी झालेल्यांना तसेच स्फोटात नुकसान झालेल्या नागरिकांना पंचनामे करून कोणती नुकसान भरपाई दिली वा देण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) होय.

एकूण १२ व्यक्ती मृत पावले आहेत व एकूण २१५ व्यक्ती जखमी झाले आहेत.

(२) होय. त्या परिसरातील एकूण २५७९ घरांचे नुकसान झाले आहे.

(३) होय. सदर घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी दि. २७/०५/२०१६ व दि. १६/०६/२०१६ च्या शासन आदेशान्वये एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे.

(४) सर्व धोकादायक व अतिधोकादायक कारखान्यांची तपासणी कारखाना अधिनियम, १९४८ व महाराष्ट्र कारखाना नियम, १९६३ मधील नियमांच्या तरतुदीनुसार दरवर्षी करण्यात येते. भंग झाल्याबाबतच्या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येते व तपासणी गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येते.

रासायनिक कारखान्यातील कामगारांना नियमित सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जाते व आपत्कालीन घटनेबाबत मॉकड्रील्स घेण्यात येतात.

(५) कारखाने अधिनियम, १९४८ व महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कारखाना मालकाविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानच्या कलम ३०४(२), ३३७, ३३८ व ४२७ अन्वये गुन्हा क्र. २७९/२०१६ नोंदविण्यात आला आहे.

होय. शासनाने रु.५०,५१,९१०/- (अक्षरी पन्नास लक्ष एक्कावन्न हजार नऊशे दहा फक्त) इतके अर्थ सहाय्य मंजूर केले असून मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी रु. २ लक्ष या प्रमाणे एकूण १८ लक्ष व जखमी झालेल्या २१५ व्यक्तींच्या वैद्यकीय उपचाराची संपूर्ण प्रतिपुर्ती संबंधित रुग्णालयांना देण्याची कार्यवाही महसूल विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच त्या परिसरातील एकूण २५७९ घरांचे व मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभाग व इतर विभागाकडून पुर्ण करण्यात आले आहे. विलंब झालेला नाही.

पनवेल येथील वडाळे तलावातील गाळ काढण्याबाबत

(४४) * ६३९९५ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पनवेल नगरपालिकेने (जि.रायगड) वडाळे येथील तलावातील गाळ काढण्याच्या दिलेल्या कामामध्ये लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे माहे जून, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गाळ काढण्याचे काम मुदत संपल्यानंतरही सुरु असून काढलेला गाळ हा तलावामध्येच एका बाजूला व तलावाच्या काठावर कंत्राटदाराने जमा केला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१)

- पनवेल नगरपालिका हद्दीतील वडाळे येथील तलावातील गाळ काढण्याचे काम संधगतीने सुरु असल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रात जून, २०१६ मध्ये आली होती.
- तथापि गाळ काढण्याचे काम दि.२५/६/२०१६ अखेर पूर्ण झाले असून ते वार्षिक मंजूर दराने केलेले असून त्यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही.

- (२) गाळ काढताना तलावाच्या काठावर दोन दिवस सुकण्यासाठी ठेवून तदनंतर लगेच डंपरद्वारे व मजूरंद्वारे तो उचलण्यात आला.
- (३) मुख्याधिकारी, पनवेल नगरपरिषद यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली आहे. एकूण रु. ८.०२ लक्ष देयकांपैकी फक्त मजूरीच्या कामासाठीचे रु. २.८५ लक्ष रुपये अदा करण्यात आले असून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करूनच उर्वरित रु. ५.१७ लक्ष निधी अदा करण्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नालासोपारा (पूर्व) येथे महानगरपालिका वा सिडकोची परवानगी न घेता
गणेश धाम इमारत बांधण्यात आल्याबाबत**

(४५) * ५७३६३ श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई-विरार महानगरपालिकेतील नगरसेवक श्री.अरूण जाधव यांनी बोगस सीसी चा वापर करून गणेश धाम ही चार मजली इमारत नालासोपारा पूर्व, सर्व्हे क्र.९९, हिस्सा क्र.१ या जागेवर महानगरपालिका वा सिडकोची परवानगी न घेता बांधल्याची बाब माहे मार्च, २०१६ च्या सुमारास माहिती अधिकारातून निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, श्री. अरूण जाधव, नगरसेवक यांनी फ्लॅट विक्री करताना बोगस कागदपत्रे सादर करून शासन व ग्राहकांची केलेली फसवणूक लक्षात येऊनही प्रभाग ब चे सहाय्यक आयुक्त श्री. राजेश घरत यांनी मयत श्री. हरिश्चंद्र एस.जाधव यांच्या नावाने पोलीसांत गुन्हा दाखल केला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर तसेच सहाय्यक आयुक्त यांचे विरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, हे खरे आहे.

बनावट सी. सी. च्या संदर्भात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दिनांक १६ जानेवारी, २०१६ रोजी तुळीज पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ३१/१६ भा. द. वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ प्रमाणे मयत आरोपी हरिश्चंद्र एस. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सदरच्या तपासात दोन साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून व तपासात उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरून गुन्ह्यात अरुण हरिश्चंद्र जाधव यांना आरोपी केले असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मा. उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

(३) सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली असून गुन्ह्यात अरुण जाधव व स. रा. सावर्डेकर, अमोल कुरणे, प्रकाश सामंत, यांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपी स. रा. सावर्डेकर मयत आहेत. तसेच आरोपी अमोल कुरणे व प्रकाश सामंत हे फरार असून त्यांच्या शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गौरापूर (ता.वाडा, जि.पालघर) येथील फार्म हाऊसवर अंमली पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त केल्याबाबत

(४६) * ५८०८९ श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गौरापूर (ता.वाडा, जि.पालघर) येथील फार्म हाऊसवर अंमली पदार्थाचा मोठा साठा पालघर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्याचे दिनांक १९ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे रुपये २७ कोटी पेक्षा जास्त असून इतर केमिकल्स अॅसिड, कच्चा माल जप्त केल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी वाडा पोलीस ठाणे येथे एनडीपीएस अॅक्ट, १९८५ चे कलम ८ (क) सह २२, २९ अन्वये गुन्हा दाखल असून ६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपी सदयस्थितीत न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगाव महानगरपालिकेच्या आव्हाणी शिवारातील
घनकचरा प्रकल्प बंद करण्यात आल्याबाबत**

(४७) * ६४४०१ श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता आव्हाणी शिवारात घनकचरा प्रकल्पाची उभारणी केली होती व हा प्रकल्प हंजीर बायोटेकच्या माध्यमातून चालवला जात होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हंजीर बायोटेक ने सदरचा प्रकल्प अचानक बंद केल्यामुळे आव्हाणी शिवारात कचरा डम्पींग करण्यात येत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरचा प्रकल्प ताब्यात घेण्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २००० नुसार शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यासाठी "बांधा-वापरा व हस्तांतरित करा" या तत्वावर आव्हाणे शिवार, गट नं.८६४ मध्ये सन २००९ मध्ये प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.

(२) सदर प्रकल्पधारकाने जून, २०१३ मध्ये महानगरपालिकेस कोणतीही पूर्वसूचना न देता प्रकल्प बंद केला.

सदरचा प्रकल्प जळगाव शहरापासून लांब अंतरावर असल्याने स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला नाही. तथापि, डम्पींग पासून बफर झोनच्या बाहेरील नागरीकांना दुर्गंधीचा त्रास होतो.

अशा प्रकारच्या तक्रारीवर महानगरपालिकेमार्फत दखल घेण्यात येऊन कचरा डम्पींगवर किटकनाशकाची फवारणी करण्यात येते.

(३) व (४) हे खरे नाही.

संबंधित प्रकल्पधारकांस महानगरपालिकेने वेळोवेळी नोटीसा देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. प्रकल्पधारकाने अटी शर्तीचे उल्लंघन व पर्यावरणाची हानी केल्याच्या कारणास्तव भा.दं.वि. कलम १५६(३) नुसार प्रकल्पधारकावर महानगरपालिकेमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदरची बाब सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी कायदेशीर बाबी तपासून सदर प्रकल्प महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत प्रस्तावित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**केळवे आणि माहिम किनारपट्टीवरील (जि.पालघर) शासकीय
जमीनीवर भूमाफियांनी अतिक्रमण केल्याबाबत**

(४८) * ६२२२५ श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केळवे आणि माहिम किनारपट्टीवरील (जि.पालघर) सुमारे २० ते २५ एकर शासकीय जमीनीवर भूमाफियांनी अतिक्रमण केल्याची तक्रार माहिम मच्छीमार सर्वोदय संस्था व विविध सोसायट्यांसह ग्रामस्थांनी माहे मे-जून २०१६ च्या दरम्यान मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, ज्या भूमाफियांनी शासकीय जमीनीवर अतिक्रमण केले आहे त्यांच्याविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), (३) व (४) चेअरमन, माहीम मच्छिमार सर्वोदय सहकारी विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड माहीम यांनी दि. १६/०५/२०१६ रोजी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे दिलेले आहे.

सदर निवेदनाचे अनुषंगाने तहसीलदार, पालघर यांचेमार्फत चौकशी करण्यात आली असून स.नं. / ग.नं. ९३५ क्षेत्र ३८-९२.० हे-आर या गुरचरण जमिनीचे दक्षिण बाजूस समुद्रकिनारा ते केळवा टेंभीकडे जाणाऱ्या खाडीच्यामध्ये साधारण २० एकर क्षेत्राची गाळाची मळईची जमीन असून या जमिनीत २० सिमेंटचे खांब टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. सदर खांबांचे अतिक्रमण स्थानिक लोकांनीच दूर केले असून, सद्यस्थितीस सदर जमिनीवर अतिक्रमण नाही.

**मुंबई महापालिका आयुक्तांनी कंत्राटदारांना १६०० कोटी
रुपयांची कामे विनानिविदा दिल्याबाबत**

(४९) * ५३९८३ श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी सन २०१२-२०१३ ते सन २०१५-२०१६ या ४ वर्षांच्या कालावधीत तब्बल १६०० कोटी रुपयांची विना टेंडर कामे कंत्राटदारांना दिल्याचे निदर्शनास आले असून या कामांमध्ये अग्निशमन दल साहित्य, वैद्यकीय उपकरणे आणि घन कचरा व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिका कायदा १८८८ च्या कलम ७२(३) अंतर्गत तातडीच्या कामांना पालिका आयुक्तांना विना टेंडर परवानगी देण्याचा अधिकार असून सदरहू अधिकारांचा गैरवापर केल्याने याप्रकरणाची पालिका स्तरावर लेखापरिक्षकामार्फत व कॅगतरफे चौकशी करावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या ४ वर्षांच्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी १६०० कोटी रुपयांची कामे विना टेंडर कंत्राटदारांना दिली ही बाब खरी नाही.

फेब्रुवारी, २०१२ ते फेब्रुवारी, २०१६ या कालावधीत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ७२ (३) अंतर्गत सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या ४ वर्षांत एकूण ५४७.८० कोटी एवढ्या रकमेच्या कामांना स्थायी समितीची मान्यता प्राप्त करण्यात आली होती. यामध्ये अग्निशमन दलाच्या रु.७.३७ कोटी, घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या रु.२४.५२ कोटी व रुग्णालयाच्या रु.६३.९६ कोटी इतक्या रकमेच्या कामांचा समावेश आहे.

(२) मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ७२ (३) अंतर्गत महानगरपालिका आयुक्तांना स्वतंत्रपणे मंजूरीचे कुठलेही अधिकार नाहीत. कलम ७२ (३) अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार स्थायी समितीची मंजूरी प्राप्त करून महानगरपालिकेमार्फत कामे पार पाडली जातात.

मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ७२ (३) अंतर्गतच्या प्रस्तावांवर नगरसेवकांकडून, लेखा परिक्षकांमार्फत व कॅगमार्फत चौकशीची मागणी करण्यात आलेली नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**वर्तकनगर, ठाणे येथील हब हाऊस ग्रीनवूड गृहप्रकल्पातील
 ग्राहकांची झालेली फसवणूक**

(५०) * ५४३२८ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाण्याच्या वर्तकनगर येथे हब टाऊन ग्रीनहूड या २२ मजली इमारत प्रकल्पासाठी सन २००९ मध्ये चार हजार रुपये चौ.फू.दराने ९६० लोकांनी घरासाठी पैसे भरून ९० टक्के रक्कम विकासकाला अदा केली, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सहा वर्षे होऊनही इमारतीचा ताबा ग्राहकांना देण्यात न आल्याने व घराच्या कर्जाचा हप्ता व घरभाडे द्यावे लागत असल्याने शेकडो कुटूंबे आर्थिक अडचणीत सापडली असून रहिवाशांनी दिनांक १७ मे, २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदनिकाचा ताबा तातडीने ग्राहकांना देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) ठाण्याच्या वर्तकनगर येथील टाऊन ग्रीनवुड या प्रकल्पास रेंटल हौसिंग प्रकल्पांतर्गत ठाणे महानगरपालिकेने विकास परवानगी दिलेली आहे.

सन २००९ मध्ये ४००० प्रती चौ.फुट या दराने ९६० लोकांनी घरासाठी पैसे भरून ९० टक्के रक्कम विकासकास अदा केल्याची तक्रार जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे दिनांक १७.०५.२०१६ रोजी प्राप्त झाली आहे.

(३) हब टाऊन ग्रीनवुड मधील सदनिकाधारक यांच्या तक्रारीवरून तहसीलदार, ठाणे यांनी चौकशी केली आहे व सदनिकाधारकांची फसवणूक झाली असल्यास संबंधित विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याकरीता सदनिका खरेदीदार सक्षम असल्याची बाब तहसिलदार, ठाणे यांनी संबतधिताना कळविली आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यकता असल्यास संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, ठाणे यांना देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई (जि.पालघर) येथील होलसेल गुटखा विक्री
प्रकरणी कारवाई करण्याबाबत**

(५१) * ५८०७५ श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई (जि.पालघर) येथील होलसेल गुटखा विक्री प्रकरणी मजीद हुसेन शेख यांनी संपूर्ण लेखी माहितीसह पुराव्यांची सी.डी. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी गुटखा माफियांना सहकार्य करित असल्याच्या पुराव्याची सी.डी. वसई पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांना तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे सादर करून संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वसईतील कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत माहिती सादर करुनही संबंधीतांविरुद्ध कारवाई न करता सादर केलेली गोपनीय माहिती, संबंधित अधिकाऱ्यांनी उघड केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीमती शारदा राऊत यांनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे दोषी अधिकाऱ्यांविरोधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, वसईतील गुप्त माफिया मुस्ताक मेमन तसेच दोषी अधिकारी व कर्मचारी यांचेविरुद्ध कारवाईस विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कर्तव्यात कसूर व हेतूतः विलंब केल्याबद्दल कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, यासंदर्भात पोलीस अधीक्षक, पालघर यांना दि.०८.०३.२०१६ रोजी सी.डी.सह अर्ज प्राप्त झाला आहे. तसेच सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांना दि.०५.०५.२०१६ रोजी अर्ज सादर केला आहे.

(२) पोलीस अधीक्षक, पालघर यांना सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी अर्जात नमूद ठिकाणच्या दुकानाची झडती घेतली असता त्यात गुटखा किंवा गुटख्यासारखा कोणताही माल आढळून आला नाही.

तसेच दि.०५/०५/२०१६ रोजीच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या चौकशीत तक्रारीत नमूद जितू नामक व्यक्ती गुटखा विक्री करीत असल्याचे आढळून आले नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेतील वाहनतळ गैरव्यवहाराबाबत

(५२) * ५४७३० श्री.नितेश राणे (कणकवली), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वाहनतळ सुशिक्षित बेरोजगार महिला आणि तरुणांना चालविण्याचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याचा फायदा घेत महानगरपालिका अधिकाऱ्यांनी खाजगी कंत्राटदारांना ६-६ महिन्यांसाठी वाहनतळ चालविण्यास

देण्याचा गैरप्रकार झाला असून दिनांक १९ जानेवारी, २०१२ ते नोव्हेंबर, २०१५ अखेरपर्यंत ए विभागात असलेल्या एकूण ४७ वाहनतळापैकी ३६ वाहनतळाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदारांनी सुमारे ५ कोटी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे महानगरपालिकेच्या चाचणी लेखापरिक्षक व दक्षता अधिकारी (टावो) यांच्या चौकशी अहवालातून निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेच्या कुलाबा, नरिमन पार्ईट येथील वाहनतळाच्या कंत्राटात कंत्राटदारांनी दिलेले १३ धनादेश न वटताही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच कंपन्यांना पुन्हा कंत्राट दिल्याचे श्री. प्रविण छेटा यांनी निदर्शनास आणले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी राज एंटरप्रायझेस, कामेश क्रिएशन, ग्लोबल पॉवर सिस्टिम या ३ कंपन्यांनी महानगरपालिकेची फसवणूक केल्यामुळे या सर्वांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय

(४) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रस्तुत प्रकरणी दाखल जनहित याचिका क्र.२०१७/२०११ मध्ये मा.उच्च न्यायालयाने सदर प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ६-६ महिन्यांसाठी वाहनतळ खाजगी कंत्राटदारामार्फत निविदा काढून चालविण्यात यावे असे अंतरिम आदेश दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दिनांक ०१ मे, २०१४ पासून ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ई-निविदा काढण्यात येत होत्या व उच्चतम निविदाकाराला कंत्राट दिले जात होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चाचणी लेखा परिक्षा व दक्षता अधिकारी (टावो) यांच्या चौकशी अहवालामध्ये 'ए' विभागातील वाहनतळाच्या दिलेल्या कंत्राटामध्ये रु.४,००,५९,४४७/- इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चाचणी लेखा परिक्षक व दक्षता अधिकारी (टावो) यांच्या चौकशी अहवालानुसार तत्कालिन दुय्यम अभियंता (परि.) 'ए' विभाग, श्री.मिलन मेहता यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणी पुढील प्राथमिक चाकशीची प्रक्रिया चालु आहे.

शिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम.आर.ए.पोलीस स्टेशन यांचेकडे, संबंधित कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तथापि, कंत्राटदारांनी दरम्यानच्या काळात मा. उच्च न्यायालयात महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात दाद मागीतली असून, उच्च न्यायालयाच्या आदशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.